



Indo-City Infotech Limited

CIN : L51900MH1992PLC068670

Ref. No.: ICIL/BSE/21-22/Pulication-Dec-01

Dated: 19/01/2022

To,
The Manager,
Dept. of Corporate Services,
BSE Ltd.
P J Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

Dear Sir,

Company Scrip Code: 532100.

Sub.: Submission of Newspaper Advertisement – Unaudited Financial Results for the quarter and nine month ended December 31, 2021.

Pursuant to Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company attached herewith the extract of Unaudited Financial Results for the Quarter and nine month ended December 31, 2021 that has been published on January 18, 2022 in the following Newspapers:

1. Mumbai Laskdeep (Marathi Daily Newspapers)
2. Active Times (English Daily Newspaper)

Please take on records and acknowledge the same.

Thanking you,

Yours truly,

Yours truly,
For Indo-City Infotech ltd

Ramesh Chandra Pusola
Authorised Signatory

PUBLIC NOTICE
Take Notice in large public hereby given that our client MR.MADHAVAN SINGADURAI, son of Late MR.M.SINGADURAI and Late MRS.S.SELVY was intended to transfer the Flat (Which is in the name of deceased person Late MR.M.SINGADURAI) in favour of his name. The premises more particularly described in the schedule written herein below. The said flat scheduled at the premises at " Flat No.103, D-wing, Manali Sunrise CHS Ltd., Manali Village, Nr. St.Xavier's School, Masachapada Road, Kashigaon, Kashmir, Mira Road(E), Thane -401107.
Any person/s having any objection or right, title, claim or interest in respect of the under mentioned premises by way of sale, exchange, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, or otherwise, of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing along with all the documentary evidences to the undersigned at the address mentioned below within 14 days (fourteen days) from the Date of publication of this notice, failing which any such claim in or upon the said flat shall be deemed to be waived and my client shall enjoy utmost right and privilege and can deal in any manner as my client deems fit and proper without any interference.
Flat no.204, Shreenath Avenue Apt., Sd/- Sai Complex, Kashigaon, Kashmir, Adv. Insha Linkesh Nadar Mira Road (E), Thane-401 107. Mob:9920876244/8451078756

MACHINE FOR SALE
Indusind Bank Ltd Repossessed Machine for Sale, for more details
Contact Number - Mr. Prasad Omprakash, cell no 7755901020
Mr. Suraj suryawanshi, cell no 9987464949

Registration No	Model
MH04JU0756	EICHER PRO 5035
NL01AD9421	ALU3518TT
MH46F5272	TATA LPT 3118

INDO-CITY INFOTECH LIMITED
Regd. Off. : A6, Mittal Estate, Bkgg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059
CIN: L51900MH1999PL106870

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021 (Rs. in Lakhs except earnings per share)

Sr. No.	Particulars	Unaudited		Unaudited	
		Quarter Ended 31-12-2021	Quarter Ended 30-09-2021	Quarter Ended 31-12-2020	Quarter Ended 31-12-2020
	Revenue from Operations				
(i)	Interest Income	13.46	11.38	13.13	37.25
(ii)	Sales of Shares and Securities	255.19	225.72	64.00	64.53
I	Total Revenue from Operations	268.65	237.10	77.13	619.24
(i)	Other Income	0.91	0.89	2.18	2.81
II	Total Income (I+II)	269.56	238.00	79.31	622.05
III	Expenses				
(i)	Finance Costs	0.19	0.52	0.13	1.14
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	(0.90)	(0.21)	0.86	(0.99)
(iii)	Purchase of Stock-In-Trade	239.42	207.38	87.22	549.03
(iv)	Changes in Inventories of Stock-In-Trade	15.03	13.35	(24.70)	(53.38)
(v)	Employees Benefits Expenses	6.43	7.06	6.27	19.28
(vi)	Depreciation and amortization	0.26	0.20	0.18	0.54
(vii)	Other Expenses	6.32	9.60	6.17	22.47
IV	Total Expenses	266.64	237.60	76.07	609.62
V	Profit/(Loss) before tax (III-IV)	2.91	0.09	3.25	12.42
VI	Tax Expenses				
(1)	Current Tax	0.46	(0.08)	0.50	2.81
(2)	Deferred Tax	(0.17)	0.08	(0.29)	(0.07)
VII	Net Profit/(Loss) for the period (V-VI)	2.83	0.09	3.04	9.69
VIII	Other Comprehensive Income for the period				
IX	Total Comprehensive Income for the period (VII+VIII)	2.83	0.09	3.04	9.69
X	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/- each)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00
XI	Earning Per Share (EPS) (not annualised)				
(Basic) (Rs.)		0.03	0.00	0.03	0.09
(Diluted) (Rs.)		0.03	0.00	0.03	0.09

Notes: -
1. The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on January 17, 2022.
2. The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
3. The statutory Auditors of the Company have conducted Limited Review of the above financial results.
4. The company has only income and accordingly there is no separate reportable segment as per Ind AS -108.
5. Operating Segment specified under section 133 of the Companies Act, 2013.
6. The figures to the corresponding previous period have been regrouped/ reclassified wherever necessary to make them comparable.

For Indo-City Infotech Limited
Sd/- Ansel Jain
Chairman & Managing Director
DIN: 00030742

Place : Mumbai
Date : 17/01/2022

PUBLIC NOTICE
A public notice is hereby given, that my client MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI (100% shares), is absolute Owner of Flat No. 04 alias 01, First Floor, measuring 350 Square Feet (Carpet), Building known as MAHAKALI NIWAS, lying being and situate at Village Virar, Vartek Road, Opposite Virar Railway station, Near Post Office, Virar (West), Taluka Vasai, Dist Palghar, Pin No 401303, (within the Area of Sub Registrar at Virar, herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat").
The said property actually belongs to MR. MAHENDRABHAI DOSHI and he has purchased from MR. MANHARAL VALLABHDAS SHAH, on the basis of Pagadi & Permanent Tenant ship system hereinafter referred to as the "TRANSFERROR VENDOR/LANDLORD, in the year of 1993, on monthly rent of Rs. 150/- and Permanent Deposit (Rs. 1,15,000/-).
And LATE MAHENDRABHAI DOSHI has left his home in the year of 2013, leaving behind him 1) LATE BHARATIBEN MAHENDRABHAI DOSHI (wife), 2) MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI (Son), 3) MRS. BINDU DEEPAK SHAH (Daughter), 4) MRS. ALPA JIGNESH SHAH (Daughter).
That, 1) LATE BHARATIBEN MAHENDRABHAI DOSHI (wife), 2) MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI (Son), 3) MRS. BINDU DEEPAK SHAH (Daughter), 4) MRS. ALPA JIGNESH SHAH (Daughter) has lodged his missing complaint at concerned POLICE CHOUKY on the same time i.e. in the year of 2013, but, he is untraceable till date.
Thereafter, LATE BHARATIBEN MAHENDRABHAI DOSHI has died intestate on 21/04/2019.
After, MR. MAHENDRABHAI DOSHI and LATE BHARATIBEN MAHENDRABHAI DOSHI, MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI has given his consent to the said society/Building/Landlord to transfer his/her undivided right, title, interest of (100% shares) of MR. MAHENDRABHAI DOSHI in favor of MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI, after taking NOC from 1) MRS. BINDU DEEPAK SHAH & 2) MRS. ALPA JIGNESH SHAH, accordingly the said society/Building/Landlord has started the process to transfer the said Flat & his shares on his name.
MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI is the 100% shares holder of the above said Flat.
By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956 and Ownership Act as per legal heirship, my client MR. BHAVESHBHAI MAHENDRABHAI DOSHI has become sole and absolute Owner of the said Property who is entitled to succeed the estate of deceased. Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, or other any person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my client favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.
Sd/-
Date : 18/01/2022
M. M. SHAH
(Advocate High Court)
Shop No.190, Building No.33, J-Avenue, Rustomjee Evershine Global City, Narangi Bye-pass Road, Virar (West) Dist : Palghar- 401303, Mobile No. 8805007866

PUBLIC NOTICE
A public notice is hereby given, that my clients 1) MRS. MADHURI BABAN UKE - (50% shares holder) and 2) MISS. RITIKA VILAS AHIRE - (50% shares holder), are absolute Owners of Flat No. 111, First Floor, Wing C, measuring 505 Square Feet (Built up), "UMIYA COMPLEX", Phase-1, Society known as UMIYA COMPLEX CO. OP. HSG. SOC. LTD., bearing Registration No. TNA/VSI/HSG/TC/116029/2004-05, dated 13/01/2005, lying being and situate at Village Titwala, Ganesh Mandir Road, Near Water Tank, Titwala (East) Taluka Kalyan, Dist Thane, Pin No 421605, constructed on N.A. land bearing Survey No. 114 & 182, Hissa No 6/1 & 3, lying being and situate Village Titwala, Ganesh Mandir Road, Near Water Tank, Titwala (East) Taluka Kalyan, Dist Thane, Pin No 421605, measuring land area, in the aggregating 92 Acres (within the Area of Sub Registrar at Kalyan-1, herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And as such member THE TRANSFEROR is entitled to Five (05) shares having Share Certificate No. 32, having Distinctive No. starting from 156 to 160 of the said society and of the face value of Rs. 50/- each, (hereinafter for brevity's sake collectively referred to as "the said shares").
The said property actually belongs to LATE SUREKHA MAHADEV JADHAV and she has purchased from M/S. UMIYA ENTERPRISES, A Partnership Firm having its Office at 112, First Floor, Vasudha Laxmi Society, above Sakhar House, behind Tilak Talkies, Dombivli East, Dist Thane, hereinafter referred to as the "PROMOTERS/BUILDERS/DEVELOPERS", duly registered with the Sub-Registrar Kalyan-1, bearing Document No. Kalyan-1-5182/2001, dated 25/11/2001.
LATE SUREKHA MAHADEV JADHAV has executed the WILL on the name of 1) LATE BHARATI VILAS AHIRE (Daughter of Deceased), 2) MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased), of above mentioned Flat to transfer their name equally after her death, which duly registered with the Sub-Registrar Kalyan-1, Receipt No. 3281, and bearing Document No. Kalyan-1-3175/2012, dated 09/05/2012.
AND thereafter LATE BHARATI VILAS AHIRE (Daughter of Deceased) has died on 03/08/2020.
AND LATE SUREKHA MAHADEV JADHAV died on 11/04/2021, leaving behind her MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased).
Now, as per the above said WILL and Succession Act, MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased) - (50% shares holder) and 2) MISS. RITIKA VILAS AHIRE (Grand Daughter of Deceased and Daughter of LATE BHARATI VILAS AHIRE) (50% shares holder) have given their Consent to the said society to transfer her undivided right, title, interest of (100% shares) of LATE SUREKHA MAHADEV JADHAV in favor of 1) MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased) - (50% shares) and 2) MISS. RITIKA VILAS AHIRE (Grand Daughter of Deceased and Daughter of LATE BHARATI VILAS AHIRE) (50% shares), after taking NOC from 1) MR. VILAS LAXMAN AHIRE (Son in Law of Deceased and Husband of LATE BHARATI VILAS AHIRE) & 2) MR. BHARATI VILAS AHIRE (Grandson of Deceased and son of LATE BHARATI VILAS AHIRE), accordingly the said society has started the process to transfer the said Flat & her shares on their name.
Now, 1) MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased) and 2) MISS. RITIKA VILAS AHIRE (Grand Daughter of Deceased and Daughter of LATE BHARATI VILAS AHIRE) are the 50% shares holder of each person of the above said Flat.
By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, and WILL Act my clients 1) MRS. MADHURI BABAN UKE (Daughter of Deceased) - (50% shares) and 2) MISS. RITIKA VILAS AHIRE (Grand Daughter of Deceased and Daughter of LATE BHARATI VILAS AHIRE) (50% shares) have become sole and absolute owners of the said Property who is/are entitled to succeed the estate of deceased.
Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, or other any person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with her/his/her genuine objection along with certified copy of the documents to support her/his claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my clients are entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my clients favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.
Sd/-
Date : 18/01/2022
M. M. SHAH
(Advocate High Court)
Shop No.190, Building No.33, J-Avenue, Rustomjee Evershine Global City, Narangi Bye-pass Road, Virar (West) Dist : Palghar- 401303, Mobile No. 8805007866

PUBLIC NOTICE
Notice is hereby given by Mr. Shaikh Zubair Abdul Samad (our Client) who is claiming to be in ownership and possession of the Flat No. 2002, 959 Sq.ft. carpet area, 20 th floor, "A" Wing, "Orchid Endave" Mumbai-400008. (Herein after referred to as Said Property).
It is hereby declared that under the Registered Deed of Transfer dated 01/10/06/2009 (BEEJ/5031/2009) wherein Mr. Mohammad Anjum Merchant had sold the Said Property to Mr. Shaikh Zubair Abdul Samad And Mrs. Shama Zubair Shaikh.
Our Client hereby declare that Mrs. Shaikh Shama Zubair expired on 11/05/2011, leaving behind her only legal heirs viz. Mr. Shaikh Zubair Abdul Samad (Husband), Zaid Zubair Shaikh (Son) DOB 16-03-1998, Eram Zubair Shaikh (DOB - 15-07-1999) (Daughter), who declares to be the absolute owners of the Said Property. Any person who finds that any person, bank, financial institution is having any claim or right in respect of Said Property by way of inheritance, Share, Sale, mortgage, Lease, Lien, License, gift, possession or encumbrances however or otherwise or having above Possession Receipt, is hereby called upon to intimate to the undersigned within 15 days from the publication of this notice of his such claims if any with all supporting documents failing which the transaction in favour of my client shall be completed without reference to such claims & the claims, if any of such person shall be treated as waived and not binding on our client. If no claims/objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned.

Place : Thane
Date: 18/01/2022
Sd/-
Advocates, High Court
Law Veritas
Office no 401, 4 TH Floor,
RONAK ARCADE, Opp. Thane
Health Hospital, Off Navpada Road
Thane (West),
Mumbai-400 601.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that the certificate (s) for Larsen & Toubro Limited.
Equity Shares Nos. 00192762/00010392/321216/425363/1361331 of Larsen & Toubro Limited standing in the name (s) of Ashwinkumar M Kariya , Ranjanbala Ashwinkumar Kariya and Deven Ashwinkumar Kariya has/have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any Person who has any claim in respect of the shares should write to our registrar, KFin Technologies Private Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s).

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Abhishek A. Pal has applied for the transfer of shares/ title & membership in the Flat No. G-2, of Rishikesh Co-operative Housing Society Limited, Evershine Nagar, Malad (West), Mumbai - 400 064, held by his father, Late Mr. Ashok Kumar Pal in his name. The transfer application / resignation letter of Mr. Ashok Kumar Pal for the same is executed by Mr. Abhishek A. Pal. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said share/title and membership of the deceased member in the said capital/property of the society and transfer of the said share/title & interest by way of lien, mortgage, gift or any other manner of whatsoever nature. The written objection with copies of above said documents and other proofs in support of his/her their claims/objections for transfer of shares/title & membership of the deceased member in the capital/property of the society should be send to the society's office at Rishikesh Co-op. Housing Society Ltd., Evershine Nagar, Malad (West), Mumbai - 400 064., within 15 days from the date of publication of this notice, during weekdays between 6pm to 8pm. if no objections are received within the above prescribed period, the society shall be free to deal with the matter as provided under Bye-Laws of the society. Any claim received after the said expiry period will not be entertained and will be treated as waived and the said shares/title & membership in the said shop will be transferred to the legal heir of the deceased member Mr. Abhishek A. Pal.
On & behalf of the Managing Committee
For RISHIKESH Co-op. HSG. Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary
(Mr. Martin D'silva)
Date : 18.01.2022
Place : Mumbai

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD.
(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)
Corporate Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN-600 002

POSSESSION NOTICE
(U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of Equitas Small Finance Bank, under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices U/s. 13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers, Guarantors and public in general that the undersigned has taken physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sec. 14 of the SARFAESI Act, Vide its Case Securitization 369/2018 Order dated 24-10-2021 passed by District Magistrate Thane. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the Equitas Small Finance Bank for the respective amount mentioned herein below:

Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Repossession
1. Mr. Rajendrasingh Ramvilas Yadav 2. Mrs. Babita Mansingh Bansode 3. M/s Nilkantha Kids & Mens Wear L.No: VLPHDADR002033 Branch: Dadar	All the piece and parcel of the land with building bearing Flat No.901 adm.1330 sq.ft., built up area on 9th floor in "B" wing of the building known as "SAI PANEASH" on the land bearing survey no.135/3 at Mauje Temghar, Taluka Bhiwandi, District Thane	30-08-2018 & Rs.16,73,225 - (Rupees Sixteen Lakhs Seventy Three Thousand Two Hundred Twenty Five Only) (The total outstanding Rs. 43,89,693/- as on 12-01-2022) together with Interest, Charges and Costs till the date of payment.	12-01-2022

Place : Bhiwandi
Date : 12.01.2022
Authorised Officer
Equitas Small Finance Bank Ltd.

Home First Finance Company India Limited
CIN: U65990MH2010PTC240703
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425
Email ID: loanfirst@homefirstindia.com

DEMAND NOTICE U/s 13(2)

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co-borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 03-01-2022 under the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice U/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 12-01-2022 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

S. No.	Name and Address of the Account, Borrower(s) & Guarantor(s)	Details of the security to be enforced	Total Outstanding as on date of Demand Notice plus further interest and other expenses (in Rs.)
1.	Avinash S Pathak, Sundara Shivprasad Pathak	Flat-205, Shree Sai Heera Panna Residence, Ganesh Chawk, Back to Kaka Dhaba, adavli, Malang Road, Kalyan East Thane 421306	1,308,414
2.	Chhaba Janku Adhari, Sunanda C Adhari, Suresh Chhaba Adhari,	Flat-101, Building- A-12, Royal Park Complex, Block no. 101, First Floor, Near Navare Nagar, Village - Morivali, Ambemath (E), Thane 421501	1,649,844
3.	Hardeep Singh Gaju, Sapna Hardeep Singh Gaju	House-7, A-Wing, Shree Vakratunda Nagar Phase II, Ratholi Gaon Post Badur Taluka Ambemath Badur Maharashtra 421503	361,729
4.	Fatima Irshadahmad Siddiqi, Irshadahmad Shafulla Siddiqi Shaikh	Flat No. 006, B wing Tarangan Niwas, Plot 18/6, Ganesh Nagar, Mharal Gaon, Shahad East Shahad Maharashtra 421301	1,048,466
5.	Chitra Sachin Pawar, SACHIN MARUTI PAWAR	Flat No. 304, Tarangan Niwas A wing Plot 18/6, Ganesh Nagar, Mharal Gaon, Shahad East Shahad Maharashtra 421301	717,428
6.	Mursalin Mustaqeem K h a n , A N I S A MURSALINKHAN	Flat No. 205, Building 2E, Tulsi Darshan, Survey no. 80/1A, 80/2A, 94/1A/4, village Mampadpur, Taluka-Karjat Raigad 410201	1,065,854
7.	Subhash Ramchandra Ghatge,	Flat No. 001, Giriraj Apartment, Plot no: S. No. 14, S. No. 20, H. No. 2(PT) , Village Sasgaon, Dombivali (E), Tal Kalyan, Dist Thane Dombivali 421201	822,776
8.	Vasudha Sandip Jagtap, Sandip Hindurao Jagtap	Flat-201, Building no. 9/A, Sanjivani Complex, Pavanputra Developers, Rethi Bunder Road, Khaler village, Bhiwandi 421302	1,682,213
9.	Krushna Vasant Pawar, Jyoti Krushna Pawar	Flat No. 002, 9/B Sanjivani Complex, Pavanputra Developers, Rethi Bunder Road, Khaler village, Bhiwandi 421302	1,352,319
10.	Tejas Mahadeo Sawant, Mahadeo Pundlik Sawant	Flat No. 23, B-wing, Shree Rameshwar CHSL B 23, Rameshwar CHS, Navghar Gav, Behind Datta Mandir, Bhayander East Mumbai Maharashtra 401105	1,266,832
11.	BALKRUSHNA PATIL, Mangal Balkrishna Patil	Flat No 502, 5th Floor, H Wing, Om Shree Ashtavinayak Complex, Building no 2 Known as "Gajyakra" , Village more, taluka Vasai Palghar Maharashtra 401209	2,402,473
12.	Ananta Tanaji Bhondivale, Anita Ananta Bhondivale, Shailesh Anant Bhondivale,	Flat-3, Building-1, Type B1 ESG Sankul ,B wing, Survey no. 84/5, Near Polytechnic College, Mhaskal Phata, Kalyan-goveli Road, Village Ankhur, Titwala (east), 400601 Thane 400601	914,832
13.	Baburao Narayan Gavaade, Prachi Baburao Gavaade	Flat-201, Block-C, ESG Vishwa Survey No 59/5B Goveli-Titwala Station Road Titwala East Maharashtra 421605	919,713
14.	Sanjay Rambhau Phatangare, Kishori Sanjay Phatangare	Flat-102, P-3 Royale City - Tulip TULIP Gat No. 183, Near Asangaon Station, Village kalambhe, Taluka Shahapur, Dist Thane Asangaon Maharashtra 421601	1,343,681

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as if the transfer has been made by you.
In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Company India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited.

Place: Mumbai
Date: 18/01/2022
Signed by: AUTHORISED OFFICER,
Home First Finance Company India Limited

PUBLIC NOTICE
THE ANUP ENGINEERING LIMITED
Registered Office : Odhav Road, Behind 66 KV Elec Sub-station, Ahmedabad, Gujarat - 382415

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue of Duplicate Certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office Within 15 days from this date, else the Company will proceed to issue of duplicate Certificates without further intimation.

Name(s) of holder(s)	Folio No.	Kind of Securities and face Value	No. of Securities	Certificate No.	Distinctive Nos.
Vijay Manilal Shah	389826	Equity 10/-	11	18950	680915 to 680925

Vijay Manilal Shah
Place : Mumbai
Date : 18/01/2022
(Name(s) holder(s)/applicant(s))

PUBLIC NOTICE
BOMBAY OXYGEN INVESTMENT LIMITED
Registered Office : 22/B, Mittal Tower, B-Wing, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400 021.

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue of Duplicate Certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office Within 15 days from this date else the Company will proceed to issue of duplicate Certificates without further intimation.

Name(s) of holder(s)	Folio No.	Kind of Securities and face Value	No. of Securities	Distinctive Nos.
Deepak Manharlal Mehta Madhuri Deepak Mehta	OXD0001114	Equity 100/-	5	14831 to 14835 31596 to 31600 4006 to 4010

Deepak Manharlal Mehta
Madhuri Deepak Mehta
Place : Mumbai
Date : 18/01/2022
(Name(s) holder(s)/applicant(s))

SHRIRAM City
MONEY WHEN YOU NEED IT MOST

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001.
Branch Office : Solitaire Corporate park, Building No 7, 772, 7th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093,
Website: www.shriramcity.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram City Union Finance Limited (SCUF) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice.
The Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SCUF has taken the Symbolic Possession of the mortgaged property(s) described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on the dates specifically mentioned in the table below with all other details.

Borrower Name and Address	Demand Notice	Description of Property
1. BAPPA FRUIT COMPANY Prop. Anand Kashi Nath Tiwari New Matry Ashish CHS, Shop No.8, Sanyukt Nagar, Achole Road, Nalaspada(E), Palghar-401209.	Rs. 44,06,744/- (Rupees) Forty Four Lakh Six Thousand Seven Hundred and Forty Four Only) as on 19.10.2021 Loan Account No CDBDRTF180 6290003.	All that piece and parcel of property bearing Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Restaurant, Kandivali (E), Mumbai-400101. Boundaries:- North:- Building East:- Kalavati Mandir South:- Chitabhai Patel Road West:- Slum
2. ANAND KASHINATH TIWARI.	Forty Four Only) as on 19.10.2021 Loan Account No CDBDRTF180 6290003.	Boundaries:- North:- Building East:- Kalavati Mandir South:- Chitabhai Patel Road West:- Slum
3. Mrs. SEEMA ANAND TIWARI Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Restaurant, Kandivali (E), Mumbai-400101.	Rs. 31,56,160/- (Rupees) Thirty One Lakh Fifty Six Thousand One Hundred One and Sixty Only) as on 19-10-2021 with further interest Loan Account No. CDBDRTF190 3300001	All that piece and parcel of property bearing flat No 10, Ground Floor, C-WING, SURYALOK APARTMENTS B & C CHSL. Old Survey No.7, New Survey no.

महिलेच्या हत्येमुळे डॉबिवलीत खळबळ

डॉबिवली, दि.१७ (हिंदुस्थान समाचार) : घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डॉबिवली पूर्व परिसरात असलेल्या टिळकनगर चौकातील आनंद शीला या सोसायटीत घडली आहे.

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. विजया बावीसरकर (५८) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे. मृत विजया या टिळकनगर चौकातील आनंद शीला सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात एकट्याच राहत होती. रात्रीच्या सुमारास घरात घुसून या महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला मृत विजया यांच्या घरात आली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याला दिली असून पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करत विजया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला.

मुंबई, दि.१७ (प्रतिनिधी) : अमरावतीमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी शिवप्रेमींनी स्थापना केलेला शिवरायांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांविषयीचे राज्य सरकारचे प्रेम बेगडी असल्याचे उघड झाले असून हा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटवण्याऐवजी, त्याची तातडीने सन्मानाने अधिकृतपणे स्थापना करावी अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रसंगी परिषदेत ते बोलत होते. भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यावेळी उपस्थित होते.

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की,

अमरावतीमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी शिवप्रेमींनी स्थापना केलेला शिवरायांचा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटवण्याऐवजी त्याची सन्मानपूर्वक योग्य त्या जागी अधिकृतपणे स्थापना करणे महाराष्ट्राच्या परंपरेस साजेसे झाले असते. पण शिवप्रेम रचे मुखवटे चढवून प्रत्यक्षात मात्र राजकारण करणाऱ्या सरकारच्या यंत्रणेने आपला खरा चेहरा उघड केला आहे. हा पुतळा हटविताना प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एवढा बंदोबस्त अमरावतीत विघालेल्या रझा अकादमीच्या मोर्चा वेळी ठेवला असता तर अमरावतीत दंगल झाली नसती असेही त्यांनी सांगितले.



टेस्लाला आमंत्रण देण्यापूर्वी राज्यातील स्थिती बघा

महाराष्ट्रात उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधांकरिता खडबडे लागते. रस्ते, वीज पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी सरकारची वागणूक त्यात भर म्हणून सत्ताधऱ्यांशी संबंधितांकडून खंडणीच्या धमक्या

दिल्या जातात, उद्योग विश्वात दहशत माजविण्याच्या उद्देशाने उद्योगपतीविरोधात घातपाताचे कट आखले जातात, हसेवसुती आणि कामगार भरतीबाबतची झुंडशाही यांमुळे अनेक उद्योग प्रस्त आहेत, अशी स्थिती असताना केवळ लोकानुनय करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले. आमंत्रण देण्यापूर्वी जयंत पाटील यांनी राज्यातील स्थिती बघायला हवी होती, असा टोलाही श्री. उपाध्ये यांनी मारला.

लसीकरणाच्या वर्षपूर्तीबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन जगातील सर्वांत वेगवान लसीकरण मोहीम राबविणाऱ्या ब्रि. उपाध्ये

यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अभिनंदन केले. १४ जानेवारी २०२२ रोजी या मोहिमेअंतर्गत लसीकरणाच्या १५६ कोटी मात्रा पूर्ण झाल्या असून, ९३ टक्के जनतेचे पहिल्या मात्रेचे तर ७० टक्के जनतेचे दोनही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दररोज सरासरी ४३ लाख लोकांचे लसीकरण करणारी जगातील ही सर्वाधिक वेगवान मोहीम मोदी सरकारमुळेच देशात राबविली गेल्याने देशाला कोविडविरोधी सुरक्षेचे मोठे कवच प्राप्त झाले आहे. कालपर्यंत देशातील १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के युवकांना पहिली मात्रा पूर्ण झाली आहे, अशी माहिती श्री. उपाध्ये यांनी दिली.

पुणे मनपाच्या आण्णासाहेब मगर रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी रुग्णालय उभे

पुणे, दि.१७ (प्रतिनिधी) : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी हडपसर परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील म हापालिकेच्या दवाखान्यात दाखल व्हावे लागत होते. मात्र ही गैरसोय टाकण्यासाठी महापालिकेच्या हडपसर येथील आण्णासाहेब मगर रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ५५ बेडचे रुग्णालय उभे केले आहे. यामध्ये लहान मुलांच्या एनआयसीयूहस मोठ्या व्यक्तींच्या आयसीयूचा समावेश आहे. हडपसर भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आण्णासाहेब मगर रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे सध्या ओपीडी आणि प्रस्तुतीगृह आहे. महापालिकेने बाणेर येथे २५८ बेड क्षमतेचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उभारले आहे. गेल्या एका वर्षापासून जास्त कालावधीपासून कोरोना

रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू झालेली असताना बाणेर येथील रुग्णालयावरच जास्त भार आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आण्णासाहेब मगर रुग्णालयात रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला.

तिसऱ्या लाटेतही या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी नियोजन केले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांवर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यास याठिकाणी उपचाराची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे हडपसर व परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही.शासकीय रुग्णालयात रवाना केला.

ऑक्सिजन पार्क, बांबूर्गार्डनला पुन्हा टाळ !

अमरावती, दि. १६ : अमरावती शहरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले ऑक्सिजनपार्क आणि बांबूर्गार्डनला पुन्हा कुलूप लागल्यामुळे वनविभागाच्या मासिक ५ लाख रुपये उत्पन्नाला ब्रेक बसला आहे. ऑक्सिजन पार्क सामान्य नागरिकांकरिता सुरू झाल्यानंतर नावीन्यपूर्ण वनस्पतींच्या सांख्यिकात फिरण्याचा आनंद शहरातील नागरिक घेत होते. येथील अंतर्गत रचना अनेकांना भुरळ पाडणारी आहे. त्यामुळे येथे पार्क सुरू झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढायला लागली होती. ऑक्सिजन पार्क आणि त्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्रात उभारलेले बांबूर्गार्डन सुरू पर्यटकांना आनंद देणार ठरत होते. परंतु अचानक काही महिन्यांच्या कालावधीनंतर कोवीडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला. त्यामुळे शैक्षणिक संस्थांसह शहरातील या दोन्ही पर्यटनस्थळांना सुरू कुलूप लागले. हे दोन्ही स्थळे ही वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येतात.या दोन्ही ठिकाणावरून अंदाजे मासिक पाच लाख रुपये उत्पन्न वनविभागाला मिळत होते.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, मी, श्रीमती श्री आशिष माधवपुरकर, वय ४० वर्ष, ४/दि. डॉबिवली पूर्व, जिऱ्हा ठाणे या मुलुंड पूर्वमधील फ्लॅटच्या मालक आहेत, ज्यांचा पत्ता: फ्लॅट क्र.११/ए, एस्बीआय स्टाफ मॉनिका कोहीसोली., विद्यालया मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१ असा आहे. माझ्याकडून वर नमुद फ्लॅटचे मूळ भागप्रमाणपत्र ज्याचे भागप्रमाणपत्र अनुक्रमांक ३२ असे असून अनुक्रमांक १ ते ५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरिता आहे, ते हरवले आहे. जर कोणास ते सापडल्यास कृपया बी-३०४, रजनीगंधा संघची गाईन्स, सागाव, युबीआयजवळ, डॉबिवली (पूर्व), ठाणे-४२२२०१ येथे आणून दावे किंवा सविध, एस्बीआय स्टाफ मॉनिका कोहीसोली., विद्यालया मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१ येथे कराव्यात. जर सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांत न सापडल्यास कोवीडकडून मला दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सही/- श्री आशिष माधवपुरकर ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०१.२०२२

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mr. Jude Vincent Nunes, Mr. Patrick Augustin Mendonca, Mr. Ibrahim Ekram Khan, Mr. Sahid Sultan Shaikh & Mr. Habbibullah Batulla Malik are intending to sell and our clients, Mr. Mohammed Shahid Iqbal Virani & Mr. Mohammed Khalid Iqbal Virani are intending to purchase the immovable property described in the schedule hereunder written free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

The Schedule of the Property:-
Open Plot of land bearing Survey No. 46, Hissa No. 1/10, admeasuring area 82,269 sq.ft. out of the total plot of land admeasuring 330 sq. mtrs., & open Plot of Land bearing Survey No. 68, Hissa No. 1/8, admeasuring area 1788.147 sq. ft. out of the total plot of land admeasuring 500 sq. mtrs., with appurtenance on all that pieces or parcel or village or ground lying and situated at Land/Urtilan, Bhayandar (W) in Taluka and District Thane, within the Registration District and Sub-District Of Thane, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation
Date:-18/01/2022
Place:-Mira Road, Thane
Sd/-
Adv. A. Karimi
004, B-31, Amrapali Shantinagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Dist Thane 401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our clients, (1) Mr. Kaushik Laxmidas Shah & (2) Mr. Ketan Laxmidas Shah, that presently our clients are the owners of Flat No. 104, on the First Floor, C - Wing, at Sheetal Plaza Co-op. Hsg. Soc. Ltd., Situated at Sheetal Nagar, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafter referred as the "Said Flat"), initially the said Flat was Purchased by Smt. Hasumati Laxmidas Shah & Mr. Laxmidas Prabhudas Shah from Mr. Pragnesh M. Shah, vide Agreement for Sale dated 27.02.1995. Whereas Late Smt. Hasumati Laxmidas Shah expired on 04.09.2016, leaving behind her (1) Mr. Laxmidas Prabhudas Shah - (Husband), (2) Mr. Kaushik Laxmidas Shah - (Son) & (3) Mr. Ketan Laxmidas Shah - (Son) as her surviving legal heirs. Whereas vide Release Deed Dated 24.01.2020 bearing registration TNN-10-751-2020, (1) Mr. Kaushik Laxmidas Shah Through his POA Mr. Laxmidas Prabhudas Shah & (2) Mr. Ketan Laxmidas Shah released and relinquished their right, title and interest in respect of the said Flat in favour of Mr. Laxmidas Prabhudas Shah. Whereas Mr. Laxmidas Prabhudas Shah also expired on 27.09.2021 leaving behind him, our Clients as his surviving legal heirs. Whereas during his life time Late Mr. Laxmidas Prabhudas Shah had made nominee to our Clients and on the death of Late Mr. Laxmidas Prabhudas Shah Indemnity bond for transferring the said Flat on their own name. Our clients, through this Publication, hereby called upon the public enlarge that if any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares of any part or portion thereof by Probity of Inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift, attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client. Sd/-
Ajayendra Singh Rajpurohit
Advocate High Court, Mumbai
Shop No. 2, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane-401107. Date: 18.01.2022

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, गैलाज वसंत कर्वे यांनी आमच्याकडे असे प्रस्तुत केले आहे की, त्या व्यक्ती वसुधे विसाम आठवले (मयत दिनांक १२.१०.१९९१) आणि स्वामी सुमती बाबूदेव आठवले (मयत दिनांक १२.११.२०२०) यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि त्यांच्याकडे फ्लॅट क्र.४, १ता मजला, भावे अपार्टमेंट, जमीन सीएस क्र.५(बी)/२२२बी, टिका क्र.१२, एन.बी.ए. रोड, बाणेर आणि श्रीधर को-ऑप.हो.सो.लि.चे भागप्रमाणपत्र क्र.४ चे अनुक्रमांक १ ते २० धारक ५ शेअर्स (सदर मालक) चे एकमेव मालक आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालकनेबाबत विक्री, हस्तान्तर, करारनामा, तारण, ताबा, मालकी हक्क, भाडेपट्टा, न्यास, बंधीस, अभिभार, कायदेशीर हक्क, वासा हक्क, परिश्रम किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, नेअर, अधिभार, हक्क, हित किंवा मागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरिता खाली नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन ता.१५ दिवसांत आवश्यक दस्तऐवजांसह लेखी स्वरुपात कराव्यात. अन्यथा असे समजले जाईल की, सदर मालकनेतर सर्वे मालक कोणताही अधिकार, हक्क, हित किंवा मागणी नाही आणि काही असल्यास ते त्याम किंवा स्वहित केले आहेत. आज दिनांक १७ जानेवारी, २०२२

दिनांक १७ जानेवारी, २०२२
वकील, उच्च न्यायालय, मुंबई
३०१/७६, फादर नॉट रोड, माण्डण,
मुंबई-४०००१९.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, my client Mr. Nemichand Jain, & M/s. Moksh Jewellers Proprietor Mrs. Pstadevi Nemichand Jain, having address at Shop No. 8, Sector - 4, Near Jain Temple, Mira Road (E), Dist-Thane-401107 & his family is not having any kind of relation from 28/ July 2021 with Mr. Sanjay Nemichand Jain aged 31 years, hence if anybody will deal/dealing with any type of transactions with him shall be liable with their own risk & responsibilities & my client and his family is not / will not responsible for any kind of liabilities arising out of transactions.
Date: 18/01/2022 SD/-
D. S. Ghugare-Advocate, C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist -Thane.

पविष्टिष्ट क्र. - १६ (उपविधि क्र. - ३५ अन्वये) नोटीस

रामनगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि., पत्ता: प्लॉट नं. ६७, रोड नं. ६, राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७ या संस्थेचे सभासद असलेल्या संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रमांक ११४ धारण करणारे श्रीमती सवित्रीबाई सखाराम रामणे यांचे तारीख १०/१२/२०२१ रोजी निधन झाले. त्यांनी लागविदेश केलेले होते. सदर सदनिका त्यांचा कायदेशीर वारस त्यांच्या वारस पुत्र श्रीमती सवित्रीबाई सखाराम रामणे यांनी आपल्या नावावर करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केलेला आहे. संस्था या नोटीसद्वारे संस्थेच्या भांडवल/ मालमतेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तान्तरित करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हस्तगतदार यांच्याकडून हक्क मागण्या/ हस्तगतगीत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांचा वा हरकतीच्या पुढेचढ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पत्रेच सदर कायदे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्कमागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तान्तरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळेक राहिली. जर असा कोणत्याही हक्कमागण्या/ हरकती आल्या तर संस्थेच्या उपविधीनुसार कायदाही करण्यात येईल. नोंद व उपविधीची प्रती मागणीदारां/ हरकतीदारां/ पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सवित्रीबाईबाई सार्यकाळी ०८०० ते सार्यकाळी १:३० पर्यंत नोटीस दिवल्यास तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

सवित्रीबाई / सही -

रामनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., यांच्याकरिता आणि वतीने

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती सोनल हेरश मेहता व श्री. हेरश हरकिसनदास मेहता यांना खालील मालकीची निवासी मालकना अर्थात फ्लॅट क्र.डी-७६, ३रा मजला, मोहन नगर ४ दिग को-ऑप. हो.सो.लि. म्हणून जात इमारत, दार मंदीर रोड, डहाणूकरवाडी, कांदिवली (प.), मुंबई-४०००९५ (मालकना) ही जगा विक्री, हस्तान्तर कर्ण्याची इच्छा आहे.

माझे अशील श्रीमती सोनल हेरश मेहता व श्री. हेरश हरकिसनदास मेहता यांनी असे प्रस्तुत केले आहे की, सदर मालकना त्यांना नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार वारसाहक्काने मिळालेली आहे. जर कोणा व्यक्तीस, सोसायटीस, न्यास, बँक, एस्बीएफसी, एचयुएफ, कायदेशीर वारसदार, विविध संस्था यांना उपरोक्त मालकना किंवा भागधार विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, जमी, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हक्कनामा, कायद्याच्या न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित अशा किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पुढेचढ सत्य दस्तऐवज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरिता श्रीमती हेतल व. श्री. सोनल उच्च न्यायालय, दी लिगल सोल्युशन्स+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी. पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडू दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलवार बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिकारापासून मुक्त व सध्या बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमतेच्या अधिकारच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्स+करिता सही/- हेतल व. श्री. सोनल वकील/भागीदार दिनांक: १७.०१.२०२२ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोअर हाऊस क्र.डी-४, क्षेत्रफळ ४० चौ.मी. विल्डयूअर क्षेत्र, गोर्दाई(१) सरोवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, फ्लॅट क्र.२७, आरएसी-४, गोर्दाई(१) वॉलिवेली (पश्चिम), मुंबई-४०००१९ या जागेबाबत श्री. हरिश्चंद्र लक्ष्मण तरे यांच्या सव दिनांक ११.१२.२००६ रोजीचे क्र.डीवाय.सी/बी/(डब्ल्यू)/एम.ए./८२७ धारक त्यांचे (प्रास्तुत महाद्वारे वितरीत मूळ म्हाडा हस्तान्तर/निमसपत्र हे माझे अशील श्री. हरिश्चंद्र लक्ष्मण तरे यांच्याकडून हरकत/महाडूत झाले आहे आणि मयत दिनांक १६.०१.२०२२ रोजी अंमलबजावणी क्र.४०४/२०२२ मार्फत बाबिकार पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त महाद्वारे वितरीत हस्तान्तर/निमसपत्र आणि/किंवा जगा किंवा कोणत्याही मालक कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदपत्री पुराव्यांसह श्री. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कानिल पत्ता: एम.ओ.आर असोसिएट्स, ८५/बी-४, गोर्दाई(१) विद्यार्थी कोहीसो लि., आरएसी-४, गोर्दाई(१), वॉलिवेली (प.), मुंबई-४०००१९ येथे सदर सूचना प्रकाशन ता.१५ दिवसांत कराव्यात. अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अदीशियास त्याम व स्वहित केले आहेत. मुंबई, आज दिनांक १८ जानेवारी, २०२२

अनुज विनोद मोरे वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Shri. Balkrishna Shantaram Thakur, family owner of Flat No. 3/12, Vivina Co-operative Housing Society Ltd., having address at M. A. Road, Near Station, Andheri (West) Mumbai-400058, and holder of Share Certificate No. 29, for five shares from 141 to 145 (hereafter referred to as the "Said Flat"). That the said Shri. Balkrishna Shantaram Thakur died on 15/05/2021 leaving behind him my clients (1) Smt. Aakandana Balkrishna Thakur (2) Mr. Jayant Balkrishna Thakur & (3) Mrs. Namrata Asmin Pawar (Ne. Ms. Namrata Balkrishna Thakur) as his only legal heirs and representatives entitled to inherit the estate of deceased including the said flat and now my clients are intending to get the said flat and share certificate transfer in their joint names. If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through Shri Balkrishna Shantaram Thakur may contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivaly (West), Mumbai-400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and my clients shall proceed to get transfer the said flat in their joint names. Sd/-
Advocate Mr. N. R. Pandya
Mobile No. 9869265976
Place: Mumbai Date: 18/01/2022

जाहीर सूचना

श्री. अनिलकुमार व कुमभार किसलय हे रुग्णालय गाईड सिटी २३ (आयव्ही) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: बाणेर, ठाणे-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीमधील फ्लॅट क्र.१०३ चे धारक आहेत, श्री. अनिलकुमार यांचे कोणतेही वारसदार व नेमा २७.०४.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी वारसदार, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तान्तरण होण्यास वास किंवा अन्य दावेदार/आक्षेप ठणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणासाठी त्या/किंवा/त्यांच्या दावा/ आक्षेपांचा मुदतपूर्व अर्ज करायचे आणि अन्य पुराव्यांच्या प्रसिद्ध मागविण्यात येत आहेत. वित्तिये सुदृष्टता येत आहे दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाचे सोसायटी उपविधीतील तरतुदीनुसार दावती रपमासद म्हणून नोंद घेण्यात आली. इतर कोणत्याही सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या पाणी व्यवहार कर्ण्यासंबंधी नोंदणी असत. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणाबाबत कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पुढेचढ सत्य दस्तऐवज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरिता सवित्रीबाई सार्यकाळी ०८०० ते सार्यकाळी १:३० पर्यंत नोटीस दिवल्यास तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

सही/- वकील/भागीदार दिनांक: १८.०१.२०२२ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

श्री. अनिलकुमार व कुमभार किसलय हे रुग्णालय गाईड सिटी २३ (आयव्ही) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: बाणेर, ठाणे-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीमधील फ्लॅट क्र.१०३ चे धारक आहेत, श्री. अनिलकुमार यांचे कोणतेही वारसदार व नेमा २७.०४.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी वारसदार, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तान्तरण होण्यास वास किंवा अन्य दावेदार/आक्षेप ठणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणासाठी त्या/किंवा/त्यांच्या दावा/ आक्षेपांचा मुदतपूर्व अर्ज करायचे आणि अन्य पुराव्यांच्या प्रसिद्ध मागविण्यात येत आहेत. वित्तिये सुदृष्टता येत आहे दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाचे सोसायटी उपविधीतील तरतुदीनुसार दावती रपमासद म्हणून नोंद घेण्यात आली. इतर कोणत्याही सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या पाणी व्यवहार कर्ण्यासंबंधी नोंदणी असत. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणाबाबत कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पुढेचढ सत्य दस्तऐवज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरिता सवित्रीबाई सार्यकाळी ०८०० ते सार्यकाळी १:३० पर्यंत नोटीस दिवल्यास तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

सही/- वकील/भागीदार दिनांक: १८.०१.२०२२ ठिकाण: मुंबई

INDO-CITY INFOTECH LIMITED						
Regd. Off. : A6, Mittal Estate, Bldg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059						
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021						
Sr. No.	Particulars	Unaudited			Unaudited	
		Quarter Ended 31-12-2021	Quarter Ended 30-09-2021	Quarter Ended 31-12-2020	Nine Month Ended 31-12-2021	Nine Month Ended 31-12-2020
Revenue from Operations						
(i)	Interest Income	13.46	11.38	13.13	37.25	36.75
(ii)	Sales of Shares and Securities	255.18	225.72	64.00	581.98	64.53
(iii)	Total Revenue from Operations	268.65	237.10	77.13	619.24	101.28
III	Other Income	0.91	0.89	2.18	2.81	6.41
III	Total Income (I+II)	269.56	238.00	79.31	622.05	107.69
Expenses						
(i)	Finance Costs	0.19	0.52	0.13	1.14	0.20
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	(0.90)	(0.21)	0.86	(0.96)	(2.22)
(iii)	Purchase of Stock-In-Trade	239.42	207.38	87.22	549.03	117.66
(iv)	Changes in Inventories of Stock-In-Trade	15.03	14.35	(24.70)	15.01	(53.3